VIEW VICTORY PAPER AND BOARDS (BEDA) LTD.

NOTICE OF BOARD MEETING

BRAWN RIOTECH LIMITED

lotice is hereby given, pursuant to Regulatio 9(1)(a) road with Regulation 47 of the SEE Leding Obligations and Disclosure Requirement Regulations, 2015, that the Meeting of the Boar of Directors of the company is scheduled to be seld on Tuesday, 13" August, 2019 at 01:00 P.M.

ALL IED DIGITAL SERVICES LIMITED

Marbini 40xxx remaind digital nat WEBSITE news alleddigital nat / investor 8 alleddigital nat / investor 8 alleddigital nat / investor 8 alleddigital nat 1 to the Regulation 2411(a) ned alled 4711(a) of the SEB £1.01ng Cety (scrious re Regulation nat 1) from the 10 free! Not

GRAUER & WEIL (INDIA) LTD.

Regd, Office: Growel Corporate, Akurli Road, Kandivli - East, Murnbai - 400101. Tel.: 022-66993000, Fax:: 022-66993010, email: secreturial@growel.com email : secretarial@growel.com Website : www.growel.com CIN : L74999MH1957PLC010975 NOTICE

Pursuant to Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, Notice thereby jown that a Meeting of 15, Bloose of Directors of the Company will be held on Tuesday, 13th August, 2019, at the Registered Office of the Company, interalia, 15th Company, Registered Office of the Company, interalla, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended 30th June, 2019.

This information is also available on the Website of the Company and on the Website of Stock Exchange

seindia.com). For Grauer & Weil (India) Ltd

Date : 05-08-2019 Managing Direc Place : Mumbai

SAFARI INDUSTRIES (INDIA) LTD.

AFAKI INDUSINES (INDIA) LID.
Registered offices 192-303 A wing,
The Quize, CTS no.1498, A/2, M/ Road,
Marol, Andhen (E), Mumba — 400349

1 91 22 4038188, (F)=91 22 4038185

Email id: investor@spdari in:
Webrite: www.safaribags.com,
CIN: L25200MH1980PLC022812

OTICE is hereby given pursuant to egulation 29 read with Regulation 47 o regulation 29 read with resignation and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 that a meeting of the Board of ors of the Com Monday, 12" August 2019 to co approve, inter alia, the U

For Safari Industries (India) Ltd

Chairman & Managing Di ico : Mumbai ted : 5" August 2019

CESC

is hereby given to public at large ma eenakshiben Manubhei Paimar having tial Address at B/01, Shivagan CHS Ltd Malvani Marve Road, Malad (West Charodi Malvani Marver Rond, Malatar (West) Munchani 400095 We hereby cancelled the Apprenersal for sale of ownership flat date. Trol 30,000 (BDP: 10-2130-2009) at the office of sub-negistrar Groegoro, Mambali in Smour on one Mr. G. Swarmisathan and Mrs. S. Phanil We have also negistered the Cancellation deep dated 20-20-2009 (BDR «10-1665-2009) for the same flat, Mon I went to sale the same flat to

THE JAMSHRI RANJITISINGHJI

THE JAMSHRI RANJITISINGHJI
SPG. & WVG. MILLS CO. LTD.
CIN: L1711PN1907PLC000258
legd. Office: Falehchand Damani Naga
Station Road, Solapur - 413 001.
Tel: 0217-2380914,
Fax: 0217-2380932

NOTICE

NOTICE is hereby given that the Meetin of the Board of Directors of the Company w be held on Saturday the 10th August, 201 at the Administrative office of the Compan at 5, Motimahal, 195, J.T. Road, Backb Reclamation, Churchgale, Murribai – 400 020 at 11:30 a.m.(S.T) to consider the naudited Financial Results of the ompany for the 1st Quarter ended 30th

HINDUSTAN MOTORS LIMITED

Regd. Office: "Birle Building", 13th Floor, 91 f. R. N. Mukherjee Road Kolkata - 700 001 CIN. L34103WB1942PLC018867 Tel. No: 033 2242-09324MB2-3700 Fax No: 033 2248-0055 Ernal - hmcosecy@hindmolar.com Webuils: sww.hindmolar.com

Email - hmcosecy@hindmotor.com
Webulls: www.hindmotor.com
NOTICE
Pursuant to Regulations 29 and 47 of
the Securities and Exchange Board of
thidia (Listing Obligations and
Declosure Requirements) Regulations and
Declosure Regulations and Declosure Regulations and
Establish of health and the Company of the First
Clauriant Ended 30th June, 2019.
The above information is also available
on the website of the Company for the First
Clauriant Ended 30th June, 2019.
The above information is also available
on the website of the Company
(www.hindmotor.com), the BSE
(www.bseind.com)
For Hindustent Réfores Limited
Scil-Praitive Sharms
Company Secretary
Dates : 02-08-2019.

VCH BATA MANAGEMENT LTD

L74999MH2013PLC240938 ce: 303, 3° Floor, Aaditya Arca

Notice is hereby given pursuant to Regulation 29(1) rend with Regulation 47(1) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement). Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday igust 14, 2019 to consider and approve e standalone and consolidated Un-audite

the standalone and consolidated Un-audited, Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2019. The aforesaid details are also revaliable on the website of the company at www.vcupack.com and on the BSE website - www.bseindia.com.

By Order of the Board of Director For VCU Data Management LI

CLIO INFOTECH LIMITED

CIN: L65990MH1992PLC067450 Regd. Office no.901/902, 9° Floor, ta Centre, Opp. Udyog Bhavan Goregaon (East), Mumbai. Tel.: 022-43211861,

Email: clio_infotech@yahoo.com

Website: www.cliginfo.co 47(1) of SEBI (using Unigation and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 13th day of August, 2019 to consider and approve the Unsudified Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2019.

quarier enoiso sour june, 2019.
The aforesaid details are also available on the website of the company at www.clioinfo.com and also on the BSE website – www.bseindia.com.

By Order of the Board of Directors For Clio Infotech Ltd.

Vatsal Shah

CESC.

Airtel replaces Vodafone Idea in second spot by mobile revenue

Focus on 4G subscriber growth balances rising cost for telecom firm

ROMITA MAJUMDAR & SOHINI DAS Mumbai, 5 August

Pocus on data subscribers and weeding out low revenue customers have belong the tomers have helped Bharti Airtel, while its peer Vodafone Idea could not implement the strategy. However, network and content costs are on the rise for Bharti as it witnesses

a steady rise in mobile data customers.

a steady rise in mobile data customers. Further, Airtel's reported mobile revenues for the April-June quarter (Q1) was \$10,866 crore. This makes it the number 2 player after Reliance Jio in terms of mobile services revenues, analysts claimed

Vodafone Idea, which does not share the break-up of revenues, reported an overall revenue figure of ₹11,269 crore

A Mumbai-based analyst noted that Vodafone Idea draws over ₹600 crore from enterprise customers as well as broadband (or fixed services). Adjusting for it, the mobile service revenues for Vodafone Idea would be ₹10,669 crore, making it the third-largest telecom firm by mobile revenue after Jio's figure of ₹11.679 crore.

RIL679 crore.

Merged Vodafone Idea does not share
the break-up of revenues. However,
according to analysts, the comparative
fixed revenue value should be around
600 crore. Vodafone Idea said it reports



4G data customer growth (mn)

04FY19

before interest, tax, depreciation, and

amortisation (Ebitda) margin declined

expenditure costs under control over the

past two years, with only 7.5 per cent

account of network expansion.
Airtel had managed to keep operating


57.4

01FY19

95.2 80.7

01 FY20

STEADY RISE ARPU growth (₹)



only consolidated revenues

Bharti Airtel lost only 1.5 million sub scribers in June quarter, against 14 mil-lion subscribers lost by Vodafone Idea. What worked for Airtel was that its data traffic growth was 13 per cent sequentially and its average data usage was even higher than Jio's (a 4G-only player) at 11.9 gigabyte per month per user. However, as its mobile 4G data

customers increased by 63,3 per cent to 95.2 million in QI, compared to 58.3 million in the corresponding quarter last year, the company's content SA3 million in the corresponding quarter last year, the company's content costs also grew.

"In 2018-19 (FY19), content costs (for Tin 2018-19 (FY19), content costs (for Tin

almost equal, roughly 88 million subscribers. In Q1 of 2019-20, Airtel ahead to 95 million subscri II million ahead of Vodafone Idea While Vodafone Idea gr 4 per cent in terms of average rev per user (ARPU), even as it lost 14 m subscribers, Airtel registered an ind

best ARPU of ₹129 for OL a 5 per growth. In the bargain, it only 1.5 million subscribers. Analysts see this as a positive Airtel was able to retain its top slot market in terms of revenue, as i line was up 2.8 per cent at ₹15,345 Vodafone Idea posted revenu ₹11.269.9 crore in O1 and Jio's reve were ₹11,679 crore. Bharti Airtel's revenue is an integrated number prising wireless, landline and broad

In O1 of the current financial

Airtel's mobile revenues witnesser growth of 3.7 per cent. In comparison, Vodafone Ider revenue slipping 4 per cent sequen Airtel) rose 30 per cent year on year (YoY), reflecting the impact of content deals as its strategy to implement similar with Zee5 and Netflix," said G V Giri, analyst, IIFL. Its passive infrastructure charges, too, rose 12 per cent. Earnings imum recharge plans to boost rev did not see the desired offtake. Analysts at JM Financial said

did not think Airtel was go meaningfully at the expense of Vod Idea yet.
It is still incurring subscriber k

albeit modest, and its revenue are driven entirely by ARPU—
is, minimum ARPU recharges
'Airtel Thanks'.

Lack of a counter to JioPhoni
smaller 4G coverage, compared to
remain key challenges.

CENTRAL RAILWAY

IOH OF ICF BOGIES

Parel Workshop. (Qty. 150 Coach sets). Approx cost: ₹ 1,09,71,300/-. Cost of tender form: ₹ 5000/-. EMD tender form: ₹ 5000/-. EMD: 2 ₹ 2,04,500/-. Completion period: Nine Mooths. Only those firms, which in their individual capacity satisfy the Minimum Eligibility Criteria, shall be considered for this tender. The time and date for submission of tender will be up to 11,00 nra. on 23.08.2019. Complete details o s-Tender is available at official Railwa website http://www.ireps.gov.in. Th details of tender is available in th 'Notice Board' of the Chief Worksho ger, Parel-400012 Tender

pen Tender Notice No. R-C-IOH-19-20-439A

All India Passenger Helpline 138

EMERALD LEISURES LIMITED (FORMERLY KNOWN AS "APTE AMAL, SAMATIONS LIMITED" Reg. Off: Cub Emerald Sports Complex. Plot No. 396/15, Sveasik Park, Near Mangal Anand Negotal Chembur, Mambal — 400 07/ CNL 1:74900MH1948P. C006/91 Website: www.aptencia.com, Tel No. +91 22 255 5000

Tell No.: +91 72 252 5800 should be really size to the SEBI (Listing Chilgations and 47 of the SEBI (Listing Chilgations and reRequestrostich) Regulations, 2015 with solary Stock Exchange, a meeting of the Obrection of the Company is scheduled to on Wednesday, 14" Australia, 2015 at a filter regulated office of the Company as all the regulated office of the Company of the United September and property the United September and Oppose the Unite

ndia.com
By the Order of the Board of Director's
Enversited Leisures Limited
Sci

PUBLIC NOTICE

Public At large is hereby informed that my client Mr. Ts. Sanisaranarayanan who is the owner of flat no. 101 (F-1), & Bat no. 104 (F-4), both stated in fact no. 104 (F-4), both stated in cop. Heg Sc. Lut, Survey No. 27 (FP), 26 (F-4), both stated in cop. Heg Sc. Lut, Survey No. 27 (FP), 26 (F-4), of village Diwarman, Vasa Foad (W), Tat. Vasai, Dist. Palghar, has misplaced the Original Registration Receipt dt. 07/03/1983, of Document No. 104 (F-4), as mentioned above and has misplaced the original Agreement for Sale dt. 29/11/1988, between Mr. Sc. SalGAL, in respect of Flat no. 101 (F-1), as mentioned above, and case the above are consistent of the sale of

optiemus

Jio, Airtel set to CCI slaps ₹2.7-c bid for RCom's physical assets

Reliance Jio and Bharti Airtel have expressed interest in bid-ding for physical telecom infra-structure of Anil Ambani-led Reliance Communications (RCom), which is undergoing insolvency proceedings, said a source in the know.

The two companies are,

however, are not interested in buying spectrum held by

RCom, the source said.
The National Company Law
Tribunal in May superseded the RCom board and appointed a resolution professional to run the firm and allowed the SBI-led consortium of 31 banks to form a committee of creditors.

RCom lenders have claimed dues of around ₹49,000 crore on the company till May 2019. "Jio and Airtel are not inter-

ested in spectrum because there is no clarity on the sale and transfer of airwayes to them. In any case, both the companies will need to pay market rate of spectrum to complete the deal. Therefore, it is better to buy it in spectrum auction," the source said.

Jio in December 2017 had signed a mega deal with RCom for buying wireless spectrum, tower, fibre, and media conver-

Fitch: Telcos' performance diverging on Jio's growth

Reliance Jio's aggressive posturing has begun to show the divergent impact on telcos, with Vodafone Idea getting impacted sharply and Bharti Airtel holding on, a report said on Monday. The deep-pocketed

lio's entry has hit the telcos, forcing mergers and ban-kruptcy filings. Vodafone that led to a weak numbers for Qt. Airtel could hold on. Fitch said in a note, It also estimated that Airtel, which is the third-biggest teko after Jio and Vodafone Idea, will show operating profit growth in India this year on improvements in ARPU,

RCom announced completion of sale of its media convergence nodes and related infra-structure assets, worth 2,000 crore to Jio in August 2018. Later, Jio called off several deals that were under process.

fine on 3 firms for rigging bid

The Competition Commission of India (CCI) has imposed a penalty of 2.7 crore on three firms for their involvement in anti-competitive practices by colluding to rigthe bid of a tender floated by the Pune Municipal Corporation (PMC).

Pentacle Consultants was

CADD Systems
and a director of Pentacle
Consultants were fined a total
of ₹5.45 lakh by the competi-

tion watchdog.
The ruling came on a complaint filed by Nagrik Chetna Manch, a Pune-based organi-sation working for public caus-es, after it alleged that a tender

by PMC in 2015 for carrying out geo-enabled tree census was ngged by the three firms. CADD and Pentacle acted as proxy bidders to pre-deter-mine the outcome of the tender

process, it alleged. After prima

Competition Act, the C 2017 had asked its in arm director general to in probe against the firms. Based on the director

eral's report and submis of the firms, the regu found that there was c evidence of bid-rigging/ sive bidding by the comp in the tender process in co vention of Section 3 of

Pentacle Consultants was vention of Section 3 o fined ₹1.33 crore, SAAR IT CompetitionAct.Section Resources ₹1.26 crore, and tainsto anti-competitive ments. Services ₹11 lakh, Pentacle Consultants according to CCI was fined ₹1.33 crore, SAAR IT Resources SAAR IT Resources SAAR IT Resources SAAR IT Resources T.26 crore and CADD directors, a manage Systems and Services ing director of ₹11 lakh, CCI says between va individuals individuals.

individuals which included the direct companies to rig the tend way of submitting proxy

the regulator added. ...the Commission that OP-1, OP-2, and OP-3 firms) entered into an arr ment to rig the bids perta to Tender... floated by (PMC)... and are hence, re sible for infringement provisions of Section 3 Act and are liable to penalised," CCI said in an on August 2. Subsequen monetary penalty was imp

SBI seeks bids for Videocon's overseas oil and gas assets

State Bank of India (SBI) has invited bids for overseas oil and gas assets of Videocon Industries, a newspaper adver-tisement showed on Monday, as the government seeks to recover billions of dollars in



Berger Pain 01 net profi up 31.7% to ₹176.41 cror

on the firms and the off

PRESS TRUST OF INDIA

Berger Paints India Monday reported a 31.7 cent increase in consoli net profit to ₹176.41 cro



THE COMPRESS TOTAL CAN BE COMMODULED HOTEL WWW.ITSELET/INVESTORS ComplaintFormat or maybe obtained from the Exchange office at Mumbai and also at the Regional Offices.

For Metropolitan Stock Exchange of India Ltd.

Place: Mumbai, Date: 06/08/2019

Authorised Signatory

sd/-Mr. Ramdas Srinivas Navak Om Shree Mahavir C.H.S. Thakurwadi, Dombiyali (W)

Date: 06/08/2019 Place: Dombivali

इनोव्हासीन्थ इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड

सीआयएन: L67120MH2008PLC178923

नोंदणीकृत कार्यालय : फ्लॅट क्र. सी- २/३, केएमसी नं. ९१, इनोव्हासीन्थ कॉलनी, खोपोली - ४१० २०३, महाराष्ट्र.

वेबसाइट: www.innovassynthinvestments.in ई-मेल: secretarial@innovassynthinvestments.in

दि. ३० जुन, २०१९ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश (रु. लाखांत)

अ. क्र.	तपशील	३०.०६.२०१९ रोजी संपलेली तिमाही	३१.०३.२०१९ रोजी संपलेले गत वर्ष	३०.०६.२०१८ रोजी संपलेल्या गत वर्षातील अनुषंगिक तिमाही
٩.	परिचालनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	6,83	0.88	0.88
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा)			
	(कर, अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपूर्व)	92.04	48.20	५.८६
з.	करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा असामान्य बार्बीपश्चात)			
	निव्वळ नफा / (तोटा)	92.04	48.20	५.८६
8.	करपश्चात कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा असामान्य बार्बीपश्चात)			
	निव्वळ नफा / (तोटा)	92.04	48.20	4.68
4.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात)			
	नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	0,00	960.86	0,00
ξ.	समभाग भांडवल	2820.60	2820.00	२४२७.८०
0.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता, गत वर्षाच्या लेखापरीक्षित			

सकाळी लोकल नसल्याने तिकीट

GRAUER & WEIL (INDIA) LTD.

Regd. Office: Growel Corporate, Akurli Road, Kandivli - East, Mumbai - 400101. Tel.: 022-66993000.

Fax: 022 - 66993010, email: secretarial@growel.com Website: www.growel.com CIN: L74999MH1957PLC010975

NOTICE

Pursuant to Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 13th August, 2019, at the Registered Office of the Company, interalia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended 30th June, 2019.

This information is also available on the Website of the Company and on the Website of Stock Exchange (www.bseindia.com).

For Grauer & Weil (India) Ltd.

Date: 05-08-2019 Managing Director Place: Mumbai

I वे

3 7